

फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या  
मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून  
संस्था विलिन करण्यास शासन मान्यता देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**उच्च व तंत्रशिक्षण विभाग**  
**शासन निर्णय क्र.मान्यता-२०२४/प्र.क्र.४३५/तांशि-४**  
मादाम कामा रोड, हुतात्मा चौक राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २० डिसेंबर, २०२४.

**वाचा :** संचालक, तंत्र शिक्षण यांचे पत्र क्र.२/पीसीआय-मान्यता/२०२४-२५/१००४,  
दि.१९.१२.२०२४.

**प्रस्तावना :** फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यमान औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका अभ्यासक्रमाची संस्था विलिन करण्यास शासन मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव संचालक, तंत्रशिक्षण यांनी उपरोक्त वाचा येथील पत्रान्वये शासनास सादर केला आहे. त्यानुषंगाने शासन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :** फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून व संचालक, तंत्र शिक्षण यांनी प्रस्तावित केल्यानुसार, सोबतच्या **प्रपत्र** — **अ** मध्ये दर्शविलेल्या विद्यमान पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका अभ्यासक्रमाची संस्था शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विलिन करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

**अटी व शर्ती:-**

- १) सदर मान्यता ही कायम विनाअनुदान तत्वावर राहिल.
- २) प्रस्तुत बाबतीत फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या तसेच दि.२१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल.
- ३) शासनाने विहित केलेल्या, तसेच, फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस, संचालक, तंत्र शिक्षण यांच्यासोबत करारनामा करावा लागेल. तसेच, आवश्यक कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
- ४) संबंधित संस्थेने संचालक, तंत्र शिक्षण यांचेकडे आवश्यक ती संचित ठेव संयुक्त खात्यात भरून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.
- ५) सदर अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमानुसार / पद्धतीनुसार करण्यात येतील.
- ६) शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थांनी आकारल्यास, त्या संस्थांवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) अॅक्ट, १९८७ अनुसार कारवाई करण्यात येईल.

- ७) संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यास शिक्षक, शिक्षकेतर व इतर तांत्रिक कर्मचारी, फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या निकषाप्रमाणे नियुक्त करावेत. त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते देण्यात यावेत. वेतन व भत्ते इ. बाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून तसेच, संस्थेविरुद्ध विद्यार्थ्यांकडून शासनाकडे तक्रारी आल्यास संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.
  - ८) संस्थेने आवश्यक ती पुस्तके, नियतकालिके फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थ्यांना वाचनालयाचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक आहे. तसेच, फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा (उदा. प्रयोगशाळा, वाचनालय, वर्गखोल्या इ.) करणे आवश्यक आहे.
  - ९) प्रस्तुत विलीनीकरणानंतरची प्रवेश क्षमता फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी शैक्षणिक वर्ष .करीता मंजूर केल्याप्रमाणे राहिल २५-२०२४
  - १०) रॅगिंग संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग अॅक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक राहिल.
  - ११) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दि.२२.०२.२०१८ अन्वये विहित केलेले नोंदणी शुल्क संबंधित महाविद्यालय/संस्थेने भरणा केले नसेल, तर ते सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांनी संबंधित महाविद्यालय/ संस्थेकडून भरणा करून घ्यावे.
  - १२) महाविद्यालयाने/संस्थेने सदर अभ्यासक्रमाकरीता, संबंधित विद्यापिठाचे संलग्नीकरण प्राप्त करून घेणे आवश्यक राहिल.
२. याशिवाय संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई व संबंधित विद्यापीठ यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती संस्थेवर बंधनकारक राहतील.
३. या शासन मान्यतेनुसार उक्त संस्था / महाविद्यालयातील अभ्यासक्रमांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश होण्याकरिता संचालक, तंत्र शिक्षण यांनी आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत.
४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२२०१७५१५४९७०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( श्रीकृष्ण पगारे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई.
- ३) सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, पुणे (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत).
- ४) कुलसचिव, संबंधित विद्यापीठ (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत).
- ५) संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
- ६) निवड नस्ती/तांशि-४

प्रपत्र - अ

HTED G.R.No.Manyata-2024/C.R.435/TE-4, Dated: 20th December, 2024

List of Merger of Institutions under the same Trust / Society /Company operating in the same Campus or City , Approved by PCI for A.Y.2024-25

Sr. No.	DTE Code, PCI Code, Name and Address of Merger Institutions	Institute Code, PCI Code, Name and Address of the Institute after Merging	Status	Program	Affiliating Body	Level	Name of Course	Intake Approved for 2023-24	Intake Approved for 2024-25
1	<p><b><u>PARENT INSTITUTION</u></b>  <b>2574</b> - Durgamata Institute of Pharmacy, Dharmapuri, Tq. Dist. Parbhani, Dharmapuri - 431 401  <b>PCI CODE -590</b></p> <p><b><u>CHILD INSTITUTION</u></b>  <b>2222</b>- Shri S D B K Sansthas  Durgamata Institute of Pharmacy (D.Pharm.), Dharmapuri, Tq. Dist. Parbhani , Dharmapuri - 431 401  <b>PCI CODE - 557</b></p>		Un-Aided	PHARMACY	Swami Ramanand Teerth Marathwada University, Vishnupuri, Nanded	UNDER GRADUATE	B.PHARM.	100	100
						POST GRADUATE	M.Pharm. Pharmacognosy	0	15
						POST GRADUATE	M.Pharm. Pharmaceutics	6	15
							Maharashtra State Board of Technical Education, Mumbai	DIPLOMA	D.Pharm